

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास
योजनेतर्गत कोकण मंडळास निधी वितरीत
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रआयो. २०१७/प्र.क्र.४०/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-३२.
दिनांक- २७ मार्च, २०१७.

वाचा -

- १) केंद्र शासनाच्या पत्र क्र.१-१४०११/१५/२०१६-HFA-४(FTS-१५२५५), दि.२९.९.२०१६.
- २) उपाध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचे क्र.मुअ-२/उमुअ/काअ-१/प्रआयो/प्रा./नस्ती क्र.७२/३६८/१७,दि.२४.३.२०१७ चे पत्र.
- ३) समक्रमांक दि.२७ मार्च,२०१७ रोजीचा शासन निर्णय.

शासन शुध्दीपत्रक-

उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ३ येथील परिच्छेद क्र.१ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या रु.३७१.५८ कोटी निधीपैकी कोकण मंडळाने मागणी केलेल्या एकूण २७४९६ घरकुलांकरिता रु.१६४.६९ कोटी निधी राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती यांनी नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुकाणू अभिकरणास (म्हाडा) निधी वितरीत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे,असे नमूद करण्यात आले आहे.

त्या ऐवजी

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या रु.३७१.५८ कोटी निधीपैकी कोकण मंडळाने मागणी केलेल्या एकूण २७४९६ घरकुलांकरिता **रु.१६४.९७६ कोटी** निधी राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती यांनी नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुकाणू अभिकरणास (म्हाडा) निधी वितरीत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०३२७१३२९२५२५०९ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स.शं.जगदाळे)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन (पत्राने),

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
६. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
७. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
८. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
९. प्रधान महालेखापाल, महाराष्ट्र-१/२(लेखापरीक्षा/लेखा अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
- १०.अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ११.उप सचिव, वित्त विभाग (अर्थ-३ कार्यासन) मंत्रालय, मुंबई-३२.
- १२.सह सचिव, भारत सरकार, गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मुलन मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली-११० ०११. (नोंदणीकृत डाकेने)
- १३.सह संचालक, लेखा व कोषागरे, कॉम्प्युटर सेल, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मंत्रालय समोर, मुंबई-३२.
- १४.मुख्याधिकारी, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, मुंबई-५१
- १५.निवडनस्ती, गृहनिर्माण विभाग, गुनिधो-२.